

र०, मरुद्भय, महा०, मीन०, यम०, योग०, प्रुचद्भय, स०, सिंह०, सु०, कंस०.
 2. रथ (von रम्) m. *Behagen, Ergötzen, Lust* in मनोरथ und 2. रथजित्.
 रथक m. *ein best. Theil des Hauses* (मन्दिरावयवविशेष) nach ÇKDr.
 in der Stelle: अष्टकांशेन गर्भस्य रथकानां तु निर्गमः । परिधर्गुणभागेन र-
 थकांस्तत्र कल्पयेत् ॥ तत्तीयेन वा कुर्याद्भयकानां तु निर्गमम् । रामत्रयं
 स्यायनीयं रथकत्रितये सदा ॥ ÇRĪHARIBHAKTIVILĀSA 20.
 रथकार्या f. *eine Menge von Wagen* P. 4, 2, 51.
 रथकड्या f. *dass.* VOP. 7, 35. AK. 2, 8, 2, 23. H. 1422.
 रथकार m. = रथकार ÇABDAR. im ÇKDr.
 रथकल्पक m. *Zurüster von Wagen, Wagenmeister* MBH. 7, 4337.
 रथकाम्प, ०काम्पति *nach dem Wagen verlangen, angespannt sein*
 wollen: अष्टः KĀTH. 7, 5.
 रथकाय (collect. von रथ) m. *die Abtheilung der Wagen* (in einem
 Heero), *die Wagen* HIOUEN-THSANG I, 82.
 रथकार m. *Wagner, Zimmermann* AK. 2, 10, 9. H. 917. Sch. H. an.
 4, 276. MED. r. 293. HALĀJ. 2, 432. AV. 3, 5, 6. VS. 16, 17. 30, 6. TBR. 1,
 1, 2, 8. ÇAT. Br. 13, 4, 2, 17. KĀTJ. ÇR. 1, 1, 9. 20, 2, 16. PAÑĀT. 43, 1. 183,
 10. 228, 8. HR. 86, 4. Im System der Sohn eines Māhishja von einer
 Karaṇi JĀGŪ. 1, 95. AK. 2, 10, 4. H. an. MED. — Vgl. राथकारिक, राथकार्य.
 रथकारक m. = रथकार H. 899.
 रथकारत्व n. *das Handwerk des Wagners, — Zimmermanns* PAÑ-
 ĀT. 228, 12.
 रथकुरुम्बिक m. *Wagenlenker* H. 760.
 रथकुरुम्बिन् m. *dass.* AK. 2, 8, 2, 28.
 रथकूर्वर s. u. कूर्वर.
 रथकृत् m. 1) *Wagner, Zimmermann* H. 917. KĀTJ. ÇR. 4, 7, 7. 9, 5.
 im System der Sohn eines Māhishja und einer Karaṇi H. 893. —
 2) N. pr. eines Jaksha VP. 233.
 रथकेतु m. *Wagenbanner* R. 6, 86, 37.
 रथक्रान्त m. *Bez. eines best. Tactes* (neben अथक्रान्त, विजु०, सूर्य० und
 विधु०) SAṂGĪTARATNĀKARA im ÇKDr.
 रथक्रोति adj. *um den Preis eines Wagens erkaufte* AV. 11, 6, 23.
 रथलय adj. *im Wagen verweilend*: कदा भुवत्रयत्तयाणि ब्रह्मं कदा
 स्तोत्रे संहस्रयोष्यं दाः! so v. a. *wann werden die Priester es dahin bring-
 en wie Fürsten im Wagen zu fahren?* RV. 6, 33, 1.
 रथगणक adj. *viell. der das Amt hat die Wagen zu überzählen* gaṇa
 उद्गात्रादि zu P. 5, 1, 129. mit einem im gen. gedachten Worte comp.
 gaṇa याज्ञकादि zu P. 2, 2, 9. Accent eines solchen comp. gaṇa याज्ञ-
 कादि zu P. 6, 2, 151. — Vgl. राथगणक und पत्तिगणक.
 रथगर्भक m. *ein Miniaturwagen* d. i. Sänfte H. 753. — Vgl. रथगर्भक.
 रथगुप्ति f. *eine am Wagen zum Schutz desselben angebrachte Vor-
 richtung* AK. 2, 8, 2, 25. H. 758.
 रथगुप्त m. *ein gewandter Wagenlenker, Leibkutscher* AIR. Ba. 3, 48.
 VS. 13, 15.
 रथगोपन n. = रथगुप्ति HALĀJ. 2, 294.
 रथग्रन्थि m. *Wagenknopf* HARIV. 13200.
 रथचक्रं n. *Wagenrad* AIR. Br. 3, 43. TBR. 1, 1, 8, 8. ÇAT. Br. 2, 3, 2, 12.
 5, 1, 5, 2. 11, 8, 1, 11. KAUC. 14. 15. MBH. 3, 12093. 12169. 6, 1894 (रथच-

क्राणि ed. Bomb. st. ०चक्राश्च der ed. Calc.). R. 4, 60, 9. KĀM. NĪTIS. 8, 2.
 VARĀH. BRH. S. 43, 46. ०चित् *in Form eines Wagenrades geschichtet* ÇAT.
 Br. 6, 7, 2, 8. TS. 5, 4, 41, 2.
 रथचरण m. 1) *Wagenfuss* d. i. *Wagenrad* BUĀG. P. 1, 9, 37. 5, 1, 31.
 8, 6, 16, 2. Vgl. रथपाद. — 2) *Anas Casarca Gm.* (s. चक्रवाक) ÇABDAR. im ÇKDr.
 रथचर्या f. (häufig im pl.) *das Fahren zu Wagen* MBH. 1, 5340. 6, 2077.
 9, 470. 13, 5101. R. 1, 19, 19 (रथचर्यासु zu lesen). 2, 52, 47 (81, 13 GORR.).
 रथचर्षणा *ein best. Theil des Wagens, Behälter* oder dgl.: यो हं त्वा
 मर्धुनो दत्तिराकितो रथचर्षणो । ततः पिबतमश्चिना RV. 8, 5, 19. nach ŚĪJ.
auf einer sichtbaren Stelle in der Mitte des Wagens.
 रथचर्षणि adj. so v. a. *रथगमन* nach DURGA zu NĪR. 5, 12 in dem Citat:
 धानाः सोमानामिन्द्राद्धि च पिब च । वध्यां ते कुरी धाना उप ऋजीषं जि-
 ध्रताम् । आ रथचर्षणो सिञ्चस्व. Es steht Nichts im Wege die Form als
 loc. von रथचर्षण anzusehen.
 रथचित्रा f. N. pr. eines Flusses MBH. 6, 334 (VP. 183).
 रथजङ्घा f. *ein best. Theil des Wagens, Hintertheil* LĀTJ. 1, 9, 26.
 1. रथजित् (1. रथ + जित्) adj. *Wagen gewinnend* RV. 9, 78, 4.
 2. रथजित् (2. रथ + जित्) adj. *Zuneigung gewinnend, liebreizend*:
 अम्भरसः AV. 6, 130, 1. — Vgl. राथजितेय.
 रथज्ञति adj. *rasch zu Wagen fahrend* oder m. N. pr. AV. 19, 44, 3.
 रथज्ञान n. *die Kenntniss des Wagenlenkers* KĀTHĀS. 56, 371. — Vgl.
 रथविज्ञान.
 रथज्ञानिन् adj. *mit der Kunst des Wagenlenkers vertraut* KĀTHĀS.
 56, 368.
 रथतूर adj. *den Wagen befördernd*: शुभे कं योत्ति रथतूरिश्चैः RV.
 1, 88, 2. ते नो ऽवत्तु रथतूर्मनीषाम् 10, 77, 8, wo der nom. sg. mit ते zu
 verbinden ist; vgl. u. रथयु und ते ह्योत्तमाः । समुत्पेतुरथाकाशं रथिनं
 मोक्षयन्त्रि MBH. 3, 2794.
 रथदारु n. *zum Bau von Wagen sich eignendes Holz* P. 6, 2, 43, Sch.
 रथदु m. *Dalbergia ougeinensis* Roxb. AK. 2, 4, 2, 7.
 रथदुम m. *dass.* H. 1142.
 रथधुर f. *Wagendeichsel* MBH. 1, 5367.
 रथनाभि f. *Nabe am Wagen* VS. 34, 5. ÇAT. Br. 14, 5, 5, 5.
 रथनीड s. u. नीड 3).
 रथनेमि s. u. नेमि.
 रथन्तरं (रथम्, acc. von रथ, + तर) P. 3, 2, 46. Sch. VOP. 24, 60 (m.).
 1) n. N. verschiedener Sāman Ind. St. 3, 231, a. RV. 1, 164, 25. 10,
 187, 1. AV. 8, 10, 3. 11, 3, 16. VS. 10, 10. 11, 8. TBR. 2, 1, 5, 7. 7, 2, 1. AIR.
 Br. 8, 1. ÇAT. Br. 1, 7, 2, 17. 8, 1, 19. ÇĀÑKH. ÇR. 10, 9, 20. 11, 12, 2. KĪHĀND.
 UP. 2, 12, 1, 2. KAUSH. UP. 1, 5. KŪLIKOP. in Ind. St. 9, 14. MBH. 2, 447.
 3, 14162. 5, 1711. 12, 1633. 10118. 13, 875. 986. 4896. 7369. 14, 311. HA-
 RIV. 16306. gaṇa उत्सादि zu P. 4, 1, 86. VP. 42. MĀRK. P. 48, 31. VĀJU-
 P. bei MUR. ST. 4, 317, N. 281. Verz. d. Oxf. H. 56, b, 30. ०पृष्ठ ÇĀÑKH.
 ÇR. 7, 20, 8. 10, 2, 1. 11, 30. ०सामन् 13, 29, 14. PAÑĀT. Br. 8, 8, 12. —
 2) m. das Rathamītara als eine Form Agni's und zwar als Sohnes
 des Tapas gefasst MBH. 3, 14174. — 3) f. N. pr. einer Gattin Tām̄su's
 MBH. 1, 3707. — Vgl. अरथो (auch AV. PrĀT. 2, 51) und राथन्तर.
 रथपथ m. *Bahn des Wagens* LĀTJ. 3, 10, 11. auch in einer übertra-